

सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१ महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता आणि तदानुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण -२०१४/प्र.क्र.११८/६-स
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०००३२.
तारीख: १८ सप्टेंबर, २०१५

वाचा -

सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१

प्रस्तावना -

महाराष्ट्र राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीकोनातून सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१ दि. २१ ऑगस्ट २०१५ रोजी लागू करण्यात आला आहे. या अधिनियमातील कलम -३ मध्ये नमूद करण्यात आल्यानुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने अधिनियम लागू झाल्यानंतर ३ महिन्यांच्या कालावधीच्या आत आणि त्यानंतर वेळोवेळी ते पुरवित असलेल्या लोकसेवा पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी आणि नियत कालमर्यादा या अधिनियमाखाली अधिसूचित करणे आवश्यक आहे. सदरहू अधिनियम निर्गमित करण्यामागे सार्वजनिक प्राधिकरणाने त्या पुरवित असलेल्या सेवा अधिनियमांतर्गत प्रसिध्द करून त्याप्रमाणे संबंधित सेवा पुरविणे आवश्यक आहे. या विभागाच्या प्रशासकीय अधिपत्याखालील सहकार विभागाबाबत विविध सेवा सुविधांपैकी नागरीक केंद्रबिंदू मानून, नागरीकांना दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने आवश्यक असणा-या व ज्या लोकसेवांचा जास्तीत जास्त नागरीकांनी फायदा घेतला आहे व ज्या सेवा महत्वाच्या आहेत, अशा सेवा अधिनियमाच्या कलम-३ नुसार अधिसूचित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने शासनाने खालील प्रमाणे निणर्थ घेतला आहे.

शासन निर्णय-

- (१) या शासन निर्णयाच्या परिशिष्ट "अ" मध्ये नमूद केलेल्या एकूण ५ सेवा सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांचे कार्यालयामार्फत कलम-३ नुसार अधिसूचित करण्यात येत आहे.
- (२) या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट "अ" मध्ये नमूद केलेल्या सेवा, नियत कालावधी यामध्ये संबंधित सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांना बदल करता येणार नाही.
- (३) या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट "अ" मध्ये नमूद करण्यात आलेल्या सेवा पुरविण्याकरिता आकारावयाची फी, विहित नमुना व आवश्यक असलेली कागदपत्रे इत्यादी बाबी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी निश्चित कराव्यात.
- (४) पुरविण्यात येणा-या लोकसेवांची सूची नियत कालमर्यादा, विहित नमुना, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी यांचा तपशील कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच त्यांच्या संकेतस्थळावर किंवा पोर्टलवर प्रसिध्द करण्यात यावा. तसेच संबंधित कार्यालयांची रचना विचारात घेऊन पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी इत्यादींमध्ये सहकार आयुक्तांना सुधारणा करता येईल.

(५) सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी उपरोक्त प्रमाणे कलम-३ नुसार सेवा अधिसूचित करणे व त्याची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यवाही तात्काळ करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०९१९१४५२०००३०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मो.का.भोये)

सहसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. मा.मंत्री (सहकार, पणन व वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव,
४. मा. राज्यमंत्री (सहकार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय - ४०० ०३२ (५ प्रती),
५. मा. राज्यमंत्री (पणन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय - ४०० ०३२ (५ प्रती),
६. मा. राज्यमंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय - ४०० ०३२ (५ प्रती),
७. सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय - ४०० ०३२,
८. सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय - ४०० ०३२,
९. मा. मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय - ४०० ०३२,
१०. महाराष्ट्र शासनाचे सर्व अतिरिक्त मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव, मंत्रालय, मुंबई - ३२,
११. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
१२. जिल्हाधिकारी, (सर्व) (प्रत्येकी ५ प्रती)
१३. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, (सर्व) (प्रत्येकी ५ प्रती)
१४. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई १/२/३/ ठाणे (प्रत्येकी ५ प्रती)
१५. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई.
१६. उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई.
१७. सर्व मंत्रालयीन विभाग,
१८. निवडनस्ती (६-स)

शासन निर्णय,सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्रमांक :संकीर्ण . २०१४ प्र.क्र. ११८/६-स दिनांक १८ सप्टेंबर २०१५ चे सहपत्र.

सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम -३१

(सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम-३१ मधील अधिनियम क्र.५ च्या कलम ३ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयामार्फत पात्र नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियतकाल मर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अपील अधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करित आहे .

परिशिष्ट “ अ”

अ.क्र.	लोकसेवांची सूची	नियत काल मर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय प्राधिकारी	द्वितीय अपिलीय प्राधिकारी
१	सहकारी संस्थांची नोंदणी करणे	२ महिने	उप/सहाय्यक निबंधक, जिल्हाउपनिबंधक,वॉर्ड,एस आरअे,MHDA,MMRDA ----- विभागीय सहनिबंधक , सहकारी संस्था, ----- सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य,पुणे	संबंधित विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था शासन शासन	शासन ----- -----
२	सहकारी संस्थांची उपविधी दुरुस्ती करणे	२ महिने	उप/सहाय्यक निबंधक , जिल्हाउपनिबंधक,वॉर्ड,एस आरअे,MHDA,MMRDA ----- विभागीय सहनिबंधक , सहकारी संस्था, ----- सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य,पुणे	संबंधित विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था शासन शासन	शासन ----- -----

अ.क्र.	लोकसेवांची सूची	नियत काल मर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय प्राधिकारी	द्वितीय अपिलीय प्राधिकारी
३	सावकारी व्यवसायासाठी परवाना देणे	२ महिने	संबंधित जिल्हा उपनिबंधक	विभागीय सहनिबंधक	अप्पर आयुक्त व विशेष निबंधक
४	सावकारी व्यवसायासाठी परवाना नुतनीकरण देणे	२ महिने	संबंधित जिल्हा उपनिबंधक	विभागीय सहनिबंधक	अप्पर आयुक्त व विशेष निबंधक
५	सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण	६ महिने	जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सहनिबंधक, सहकारी संस्था (सिडको), नवी मुंबई (सिडको क्षेत्रासाठी)	----	----